

Total No. of Questions : 8]

SEAT No. :

PA-1728

[Total No. of Pages : 4

[5952]-113

F.Y. B.Com.

116B : INSURANCE & TRANSPORT - I (INSURANCE)
(2019 Pattern) (Semester - I)

Time : 2½ Hours]

[Max. Marks : 70

Instructions to the candidates:

- 1) Q. No. 1 & Q. No. 8 is compulsory.
- 2) Answer any three questions from Q. No.2 to Q.No. 7.
- 3) Figures to the right indicate full marks.

Q1) A) Fill in the blanks:

[7]

- i) Educational institute take _____ insurance policy.
(Term plan, group, whole life)
- ii) Godown to godown clause is mentioned in _____ insurance.
(Fire, accident, marine)
- iii) Insurance means a _____ between insurer and insurance company.
(Contract, transaction, business)
- iv) Medical checkup is required for _____ insurance.
(accident, property, life)
- v) In whole life policy amount of claim received to _____.
(insurer, employee, nominee)
- vi) _____ clause describes the risks.
(perils, assignment, waiver)
- vii) Insurance transfer the _____.
(amount, risks, loss)

B) Write True or False.

[7]

- i) Fire insurance supports to international trade.
- ii) Regular checkup of all security equipments are most important.
- iii) Nomination is not necessary in life insurance.
- iv) In India only one Government institute is working for life insurance.
- v) In joint policy after death of one person, amount of claim is received to other insurer.
- vi) Group insurance is taken by individual person.
- vii) Investment in share market is a pure or stable risk.

P.T.O.

Q2) Explain the various types of life and general insurance. **[14]**

Q3) Explain the concept and principles of life insurance. **[14]**

Q4) Describe the concept and nature of fire insurance **[14]**

Q5) What is marine insurance? Explain the procedure of taking marine insurance policy. **[14]**

Q6) Describe the nature and importance of life insurance. **[14]**

Q7) Explain the scope of insurance and career opportunities in insurance sector. **[14]**

Q8) Write short notes (Any Two): **[14]**

- a) Reinstatement policy.
- b) Features of fire insurance.
- c) Miscellaneous clause in marine insurance.
- d) Features of marine insurance.



Total No. of Questions : 8]

PA-1728

[5952]-113

F.Y. B.Com.

116B : INSURANCE & TRANSPORT - I (INSURANCE)

(2019 Pattern) (Semester - I)

(मराठी रूपांतर)

वेळ : 2½ तास]

[एकूण गुण : 70

- सूचना :-
- 1) प्रश्न क्र. 1 व प्रश्न क्र. 8 सोडविणे आवश्यक आहे.
 - 2) प्रश्न क्र. 2 ते प्रश्न क्र. 7 मधील कोणतेही तीन प्रश्न सोडवा.
 - 3) उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवितात.

प्र.1) अ) रिकाम्या जागा भरा.

[7]

- i) शैक्षणिक संस्था विमा पॉलिसी घेतात.
(मुदती, समुह, आजीवन)
- ii) गुदाम ते गुदाम या कलमाचा उल्लेख विम्यात आहे.
(अग्नी, अपघात, सागरी)
- iii) विमा म्हणजे विमेदार आणि विमा कंपनी यांच्यामधील असतो.
(करार, व्यवहार, व्यवसाय)
- iv) विम्यामध्ये वैद्यकीय तपासणी महत्त्वाची आहे.
(अपघात, मालमत्ता, जीवन)
- v) आजीवन विम्यामध्ये पॉलिसीची रक्कम ला मिळते.
(विमेदार, कामगार, वारसदार)
- vi) कलमामध्ये जोखमीचे वर्णन असते.
(जोखीम, अभिहस्तांकन, स्वामित्व त्याग)
- vii) विम्यामध्ये हस्तांतरित होते.
(रक्कम, जोखीम, तोटा)

ब) चुक अथवा बरोबर लिहा.

[7]

- i) अग्नी विमा हा आंतरराष्ट्रीय व्यापाराला सहाय्य करतो.
- ii) सुरक्षा उपकरणांची नियमित तपासणी करणे महत्त्वाचे आहे.
- iii) जीवन विम्यामध्ये वारसनोद करणे आवश्यक नाही.
- iv) भारतात आयुर्विम्यासाठी फक्त एकच सरकारी संस्था कार्यरत आहे.
- v) संयुक्त विमा पॉलिसीमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर विम्याची रक्कम दुसऱ्या विमेकराला मिळते.
- vi) समुह विमा हा एक व्यक्ती घेतो.
- vii) भाग बाजारातील गुंतवणूक ही शुद्ध किंवा स्थिर जोखीम आहे.

प्र.2) जीवन विमा आणि साधारण विम्याचे विविध प्रकार स्पष्ट करा. [14]

प्र.3) जीवन विम्याची संकल्पना आणि तत्वे स्पष्ट करा. [14]

प्र.4) अग्नी विम्याची संकल्पना आणि स्वरूप विशद करा. [14]

प्र.5) सागरी विमा म्हणजे काय? सागरी विमा पॉलिसी घेण्याची कार्यपद्धती स्पष्ट करा. [14]

प्र.6) जीवन विम्याचे स्वरूप आणि महत्त्व विशद करा. [14]

प्र.7) विम्याची व्याप्ती आणि विमा क्षेत्रातील रोजगार संधी स्पष्ट करा. [14]

प्र.8) टिपा लिहा. (कोणत्याही दोन) [14]

- अ) पूर्वस्थिती स्थापना पॉलिसी.
- ब) अग्नी विम्याची वैशिष्ट्ये.
- क) सागरी विम्यातील इतर कलमे.
- ड) सागरी विम्याची वैशिष्ट्ये.

